

October 25, 2024

**BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001**

Scrip Code: 530145

Dear Sir/Madam,

**Sub.: Disclosure under Regulation 30 read with Regulation 47(3) of the SEBI
(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 -
Newspaper publication**

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing herewith scanned copies of Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended September 30, 2024 published in the following newspapers:-

1. Business Standard - English language
2. Mumbai Lakshadweep - Marathi language

We request you to take the above information on record.

Thanking you,

For Kisan Mouldings Limited

Vijay

Indukumar

Joshi

Vijay Joshi

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

Digitally signed by

Vijay Indukumar

Joshi

Date: 2024.10.25

11:49:58 +05'30'

PUBLIC NOTICE

The public are hereby notified that my clients Mrs. Mrs. Nidhi Qasba, Mr. Raginya Handoo and Kathan Handoo being the legal representatives of late Kashyap Handoo, are the absolute owners of the Schedule Property, having inherited from Kashyap Handoo, who have lost/misplaced the original registered sale deed dated 02-10-2003, registered as document No. BNG(UJKRP)1411/2003-04, executed in Bengaluru, in respect of the schedule property and in this regarding through their PA holder Mr. Kanwal Krishen Qasba, has also lodged a Police Complaint on 16-10-2024, with the jurisdictional DS Brihan Mumbai Police. Any person who found/having custody of the same may kindly return or having any right, title, interest or charge over the Schedule Property, may lodge their objections, with the undersigned, along with supporting documentary evidence, by registered post within 7 days from the date of this publication and the objections or claims received thereafter will not be binding on my clients.

SCHEDULE PROPERTY

All that piece and parcel of the Residential Flat No. GF-04, Ground Floor of North Block of Prestige Langley, constructed on the larger extent of immovable property forming portion of property earlier bearing Sy. No. 145/1 and 146/1 (Old No. 31, 38 and 39), situated in Pattandar Aghraha Village, KR Puram Hobli, Bengaluru, duly converted for non agricultural residential purpose vide order of the DC, Bengaluru bearing No. B.DS.ALN.SR(SA) 138/95-96, dated 06-12-1995 and old Mahadevapura Municipal Council katha No. 379, of Pattandar Aghraha Bengaluru and present BMP katha No. 145/145/1, 146/1 - GF-04, measuring 217.74 Sq. Ft. super build-up area, with specific boundaries, approximately inclusive of proportionate charge in common areas, passages, bobble, staircases and other areas of common use with one covered car parking space in the basement floor and with 217.4/112406th undivided share, title, title, interest and ownership of larger extent of property.

Sd/-
DATE: 25-10-2024 (D. Nagaraja Reddy)
Place: Mumbai Advocate
Lex Ventures, No.6, 14th Cross, Cubbonpet, Bengaluru-560 002.

BY PUBLICATION
No J/SA-18-2023/4148 12024 Date 23/09/2024
**IN THE HIGH COURT OF BOMBAY AT GOA
PENHA DE FRANCA, PORVORIM -GOA
Second Appeal No. 18/2023**

Ladharam Jivraj Patel ... Appellant
Versus
Maria Eufemia Gregonaha Rodrigues @ Sister Susanna (Dec) Thr Lrs And 19 Ors ... Respondents

To,
R-12 Mrs Edna Rodrigues, D/o Raymond Ferrao, Major of Age, Housewife Widow Indian National 68/A, Casa Maria, Gokhale Road, North Dadar, Mumbai-28
R-13 Miss Vanessa Rodrigues, D/o Aubrey Rodrigues, Major of Age, Service, Indian National, Unmarried, Resident of 68/A, Casa Maria, Gokhale Road, North Dadar Mumbai-28
R-14 Mr. Ashley Rodrigues, S/o Aubrey Rodrigues, Major of Age, Service, Indian National Married, Resident of 68/A, Casa Maria, Gokhale Road, North Dadar, Mumbai-28
R-15 Mrs. Lygia Rodrigues, Major of Age, Wife of Mr. A Rodrigues, Service, Indian National Resident of 68/A, Casa Maria, Gokhale Road, North Dadar, Mumbai-28
R-16 Mr. Jose Ferrao, S/o Raymond Ferrao, Major of Age, Service, Indian National, Shee Ram Bhavan, Co-operative Housing Society S-101. Lower Kordi, Marve Road Malad West, Mumbai-95
R-17 Mrs. Jennifer Ferrao, Wife of Mr. J. Ferrao, Major of Age, Service, Indian National Residing in Shree Ram Bhavan, Co-operative Housing Society, S-101, Lower Kora Marve Road, Malad West, Mumbai-95

WHEREAS the above named appellants have filed this Hon'ble Court the above Second Appeal No. 18/2023 against the Judgment/Decree dated 16/06/2020 passed by the Adhoc District Judge-1, FTC-1, South Goa at Margao in Regular Civil Appeal No. 90/2017 which is arising from the Judgment/Decree dated 21/09/2017 passed by the Adhoc Jld Addl Senior Civil Judge, at Margao in Regular Civil Suit No. 456/2010/III, Special Civil Suit No. 78/2008/III (Copy may be collected from this Registry during office hours on any working day).

AND WHEREAS the Ld. Advocate for the Appellant filed an application dt. 04.09.2024 praying to grant fresh publication notice to Respondent Nos. 12 to 17 and the same was approved by the Ld Registrar (Judicial) on the same terms granted vide order dt.07.09.2023.

You are, therefore required to take notice of the above order of this Hon'ble Court The above **Second Appeal No. 18/2023** has been admitted and will come up for final hearing as per the convenience of this Court after preparation of paper books and if no appearance is made on your behalf either in person or by an Advocate of this Court or an agent duly authorized and instructed by you, it will be heard and determined in your absence.

GIVEN UNDER, my hand and the seal of this Court this 23 day of September, 2024.

BY ORDER OF THE COURT
Deputy Registrar
High Court of Bombay at Goa, Porvorim Goa.

MACHHAR INDUSTRIES LIMITED
Regd Off: FF-107, City Pride Building, Jaina Road, Aurangabad - 431001
CIN: U45202MH2008PLC185168
Website: www.machharind.com Cont: +91-240-2351133 e-mail: info@machharinfra.com (Rs. In Lakhs)

Consolidated unaudited financial results for the quarter ended 30th September 2024

SL NO	Particulars	Quarter Ending 30.09.2024	Corresponding 3 months ended in the previous year 30.09.2023	Year to date Figures/ previous year ending 31.03.2024
1.	Total Income from Operations	383.29	657.83	1731.58
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items#	03.20	20.01	76.37
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	3.20	20.01	76.37
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	01.57	15.42	57.78
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(2.95)	8.69	67.24
6.	Equity Share Capital	74.09	74.09	74.09
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1134.22
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted	(0.40) (0.40)	01.17 01.17	09.08 09.08

Notes:
(1) The financial results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 22/10/2024 and approved by the Board of Directors on 23/10/2024
(2) Segmental Reporting

Particulars	Quarter ended		Half Yearly		Year ended 31st March, 2024
	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2023	
Segment revenue from operations	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Explosives Division	98.10	119.15	113.75	217.25	494.56
Transportation Division	188.14	207.14	229.09	395.28	902.24
Adbiue Division	97.05	148.25	63.27	245.30	334.78
Total segment revenue	383.29	474.53	406.11	857.82	1,731.58
Less: Inter-segment revenue	-	-	-	-	-
Net revenue from operations	383.29	474.53	406.11	857.82	1,731.58
Segment results (Profit / (Loss) before interest, exceptional items and tax)					
Explosives Division	(28.98)	(15.42)	2.55	(44.40)	20.33
Transportation Division	10.78	23.09	5.50	35.87	40.19
Adbiue Division	26.75	15.83	7.81	42.58	35.39
Total	8.55	23.50	15.86	32.05	95.91
Less: Finance costs	5.35	6.69	4.23	12.04	19.54
Explosives Division	0.10	2.36	-	2.46	0.78
Transportation Division	-	-	0.17	0.17	-
Adbiue Division	5.25	4.33	4.06	9.58	18.76
Less: Exceptional items	-	-	-	-	-
Profit / (Loss) before Tax	3.20	16.81	11.63	20.01	76.37

(3) The Financial Results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as notified under section 133 of the Companies Act 2013 ("Act") and other accounting principles and policies to the extent applicable.
(4) There was Nil complaints received during the quarter.
(5) The figures in bracket indicates income.
(6) The figures have been regrouped/rearranged wherever necessary.

For and on behalf of Board of Directors
For Machhar Industries Ltd
Sd/-
Mr. Sandeep Machhar
Managing Director
Din:- 00251892

Place: Chhatrapati Sambhajnagar
Date: 23.10.2024

PSPCL Punjab State Power Corporation Limited
Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001
Phone No. 96461-18774, Email id-semeteringpatiala@gmail.com
Corporate Identity No. U40109PB2010SGC033813, Website: www.pspcl.in

Tender Enquiry No. MQP-242/2024-25/PO(M) dated 21.10.2024

Chief Engineer/Metering, C-3, Shakti Vihar, PSPCL, Patiala invites e-tender for Procurement of ET Ring Type, Resin cast, Metering Current Transformers (CTs) of ratio 100/5A, 200/5A and 400/5A of Accuracy Class-0.5S conforming to IS: 16227 Part-1 & II with latest amendments. For detailed NIT & tender specification please refer to <https://eproc.punjab.gov.in> from 21.10.2024, 11:00 AM onwards.

Note: Corrigendum and addendum, if any will be published online <https://eproc.punjab.gov.in>.

76155/12/3584/2023/38567 **C - 810/24**

Exh 31 By Regd. A/D / Dasti / Affixation
DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2 AT MUMBAI
Ministry of Finance, Government of India
3rd Floor, MTNL Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai - 400005

NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION
NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION UNDER RULE 53 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993.
R. P. No. 446/2017 Next Date: 29/11/2024
In the Matter of

Asset Reconstruction Co. (I) Ltd.
Versus
Dinesh Bhagirath Prasad Sharma & Ors.

To,
CD 1- Dinesh Bhagirath Prasad Sharma
(i) A/9 Godavai CHS Ltd., Carter Road No. 1, Borivali (East), Mumbai - 400066.
(ii) Flat No. 701 & 702, 7th Floor, Shivalki C, Heritage CHS, Behind Maha Vishnu Mandir, Opp. Western Express Highway, Mira Village, Mira Road (East), Thane - 401104.
(iii) Kamla Niwas, Main Kasturba Road, Borivali (East), Mumbai - 400066

CD 2- Ketan Kantilal Darji, 2/3 Jalaram Krupa, Borivali (W), Mumbai
Whereas in execution of bid Recovery Certificate No. 446 of 2017 in O.A. No. 297 of 2017 drawn up by the Hon'ble Presiding Officer, Debt Recovery Tribunal No. 2, Mumbai, the Undersigned has ordered the sale of the under mentioned immovable property. You are hereby informed that the 29.11.2024 at 2:30 pm has been listed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are requested to bring to the notice of the undersigned and encumbrance, charges, claim or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

Specification of Property
(i) Flat No 701, 7th floor, Shivalki C, Hermitags CHS, Behind Maha Vishnu Mandir, Opp. Western Express Highway, Mira Village, Mira Road (East), Thane - 401104.
(ii) Flat No 702, 7th floor, Shivalki C, Heritage CHS, Behind Maha Vishnu Mandir, Opp. Western Express Highway, Mira Village, Mira Road (East), Thane - 401104.
Given under my hand and the seal of the Tribunal, on this 04-07-2024.

Sd/-
S. K. Sharma,
RECOVERY OFFICER,
DRT-2, Mumbai

NEELKANTH KUTIR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
Regn No. BOM/WS/HSG/TC/1193/1985-86, Dated 26/6/1986
Station Road, Near Geeta Hall, Bhandup (West), Mumbai-400 078
DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
(Application No. 85/2024)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on **06/11/2024 at 1:30 pm** at the office of this authority.

Respondent No.- 1) M/s. Bhaveshwar Enterprises, Fine House, 5th Floor, Anand Ji Lane, Off. M. G. Road, Ghatkopar (East), Mumbai-400 077, **2(a) Shri. Bhagwandas Ticumdas Dalal, 2(b) Smt. Brijkaurbai Bhagwandas Dalal, 2(c) Shri. Harish Bhagwandas Dalal, 2(d) Mr. Suresh Harish Dalal, 2(e) Mr. Gaurav Harish Dalal, 2(f) Ms. Harsha Harish Dalal**, All 2(a) to 2(f) having address at: Fine House, 5th Floor, Anand Ji Lane, Off. M. G. Road, Ghatkopar (East), Mumbai-400 077 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY :-
Building of Neelkanth Kutir Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below.

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
--	--	--	Tikka No.28 and 29, CTS No. 629 (Part), Village Kanjur, Tal. Kuria	489.00 Sq. Mtrs.

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/2315/2024
Place : Konkan Bhavan,
Competent Authority & District Dy. Registrar, Sd/-
Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai (NITIN DAHIBHATE)
Room No. 201, Konkan Bhavan,
C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614. For Competent Authority & District
Date : 23/10/2024 Tel.: 022-27574965 Dy. Registrar Co-op. Societies (2),
Email : ddr2coopmumbai@gmail.com East Suburban, Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028
No.DDR-4/Mum/deemed conveyance/Notice/2816/2024 Date: 17/10/2024
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 201 of 2024

Shree Shakun Heights Co-Op. Housing Society Ltd., Survey No. 71, Hissa No. 2, CTS No. 109, Village Pahadi, Witty International School, Romel Ather Opposite, Mauli Bharat Udyog Nagar, Yashodham, Goregaon (E), Mumbai - 400063 By, President - Mrs. Ujwala Neelkanth Deshmukh, Secretary - Shri. Dinesh Kamalakar Cheulkar, Applicant, Versus, 1. M/s. Shree Shakun Realty Pvt. Ltd., Director By A) Shri. Sharad Chokhani, B) Shri. Sachin Chokhani, Both Resi. Address: Flat No. 102/103, 1st Floor, A Wing Rizvi Park, S.V. Road, Santacruz (W), Mumbai - 400054, 2. M/s. Alliance Engineering Corporation (Partner), A) Bhavesh Kirti Mathuria, B) Aarti Bhavesh Mathuria, 3. Kamalnayan Manohar Godkar, 4. Vasant Ramchandra Khanolkar, 5. Mukund Yashwant Sule, Village Pahadi, Goregaon (E), Taluka Borivali, Mumbai - 400063.....

Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Sr. No.	Particular	Rs in Lacs					
		30-09-2024 unaudited	30-06-2024 unaudited	30-06-2024 unaudited	30-06-2024 unaudited	30-06-2023 audited	31-03-2024 audited
1.	Total Income from Operations	3219.26	24387.51	2256.77	27606.77	25784.93	33262.49
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	573.76	3623.36	432.89	4197.12	4059.97	4712.28
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	286.17	3413.22	195.39	3699.39	3557.72	3867.43
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	281.91	3388.70	160.86	3677.61	3501.18	4017.70
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	277.97	3376.28	160.86	3654.23	3501.18	4110.47
6.	Equity Share Capital	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	1.46	17.77	0.85	19.23	18.42	21.63
	2. Diluted:	1.46	17.77	0.85	19.23	18.42	21.63

The hearing in the above case has been fixed on **26/11/2024 at 02:00 p.m.**

Sd/-
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.

COURT ROOM NO. 32 Mazgaon
IN THE CITY CIVIL COURT BOMBAY AT MUMBAI
COMMERCIAL SUIT NO. 249 OF 2023
(Order V Rule 20 (1) of Code of Civil Procedure, 1908)
Plaint lodged on: 24.02.2023
Plaint admitted on: 20.06.2023
Under Order V, Rule 2, Of the code of Criminal Procedure, 1908 r/w Sec. 16 of the Commercial Courts Act, 2015.

RULE 51,
SUMMONS to answer plaint under Section 27 O. V. rr. 1, 5, 7 & 8 and O. VIII f9 the Code of Civil Procedure

CANARA BANK, a body corporate Constituted under the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having its Head Office at 112, J. C. Road, Bangalore-560 002, and one of its Branch Office amongst others known as Cuffe Parade Branch having address at 13th floor, E Wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005, in the State of Maharashtra, represented by Sampreet S Age: 27 Years, Senior Manager ...**Plaintiffs**

VERSUS

1. M/s Miraj Creation, (Proprietor Mr. Mohammed Meraj) Shop No. 46, Maker Arcade, Shopping Centre, Cuffe Parade, Mumbai-400005]
2. Mr. Mohammed Meraj, (Proprietor of M/s Miraj Creation) Shop No. 46, Maker Arcade, Shopping Centre, Cuffe Parade, Mumbai-400005] ...**Defendant**

To,
1 M/s Miraj Creation
2. Mr. Mohammed Mrcraj
The Defendants abovementioned
(As per Order dated on 31.01.2024 in presiding in Court Room No.32, H. V.S Gaikhe)

WHEREAS the above named Plaintiff has filed relating a Plaint in this Honorable Court against you and you are hereby summoned to file a written statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the written statement within the said period of 30 day you shall be allowed to file the written statement on such other day, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the court deems fit, but which shall not later than 120 days from the date of service of summons. On the expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the written statement and the court shall not allow the written statement to be taken on record.

THE PLAINTIFF THEREFORE PRAY :

a. That the Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiffs sum **Rs.4,33,850.38 (Rupees Four Lakh Thirty Three Thousand Eight Hundred Fifty and Paise Thirty Eight only) as on 31.08.2022** as per particulars of claim given in Exhibit 'J' with further interest at the rate of 11.60% p.a. overdue with monthly rests plus 2% penal interest from the date of filing of the suit till the judgment and thereafter further interest at the same rate from the date of judgment till payment as the advances were granted to the Defendants for commercial purposes within the meaning of Order 38 of the Code of Civil Procedure, 1908;

b. That the Defendants may be directed to pay to the Plaintiffs their costs of the suit and

c. For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

You hereby summoned to appear in this Court within 30 days from the date of service of summons, in person or by an Advocate able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named plaintiff and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the plaintiff's case or upon which you intended to rely in support of your case and in particular for the Plaintiff's the following Documents :-
Given under my hand and the seal of this Hon'ble Court.

Dated this 26 March, 2024

Sd/-
Sealer
Dated this 26 day of March, 2024

Sd/-
For Registrar
City Civil Court Bombay
RAJKUMAR K. SHUKLA LAW FIRM
ADVOCATES AND CONSULTANTS
ADVOCATE FOR PLAINTIFF,
Office No. 10, 2nd Floor, Building No. 84, Jambhoomi Marg, Fort, Mumbai - 400 001. 91-9833625098, 022-22876392 advshukla4@gmail.com
You are hereby informed that the Free Legal Service from the State Legal Services Authority, High Court Legal Services Committee, District Legal Services Authority, and Taluka Legal Services Committee, as per the eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal disposal, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the plaintiff's case or upon which you intended to rely in support of your case and in particular for the Plaintiff's the following Documents :-
Given under my hand and the seal of this Hon'ble Court.

Sd/-
Advocate for Plaintiff Signature
NOTE: Next date in this Suit is **25.11.2024**. Please check the status and next/forth date of this Suit on the Official Website of the City Civil & Session Court, Gr. Mumbai.

Nath Bio-Genes (India) Limited
Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra
CIN: L01110MH1993PLC072842
www.nathbiogenes.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND 6 MONTHS ENDED 30/09/2024

Sr. No.	Particular	Rs in Lacs					
		30-09-2024 unaudited	30-06-2024 unaudited	30-06-2024 unaudited	30-06-2024 unaudited	30-06-2023 audited	31-03-2024 audited
1.	Total Income from Operations	3219.26	24387.51	2256.77	27606.77	25784.93	33262.49
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	573.76	3623.36	432.89	4197.12	4059.97	4712.28
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	286.17	3413.22	195.39	3699.39	3557.72	3867.43
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	281.91	3388.70	160.86	3677.61	3501.18	4017.70
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	277.97	3376.28	160.86	3654.23	3501.18	4110.47
6.	Equity Share Capital	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40	1900.40
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic:	1.46	17.77	0.85	19.23	18.42	21.63
	2. Diluted:	1.46	17.77	0.85	19.23	18.42	21.63

Notes:
1. The financial Results were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Director at its meeting held on 23rd October 2024.
2. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone financial results for the quarter and half year ended as on 30th September 2024 filed with Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Regulations), 2015. The full format of the Financial Results for the quarter ended as on 30th September 2024 are available on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited and also on the Company's Website (www.nathbiogenes.com)

Place: Chhatrapati Sambhajnagar
Date: 24/10/2024

On behalf of Board of Directors
Satish Kagiwal
Managing Director

Kisan Mouldings Limited
CIN NO. L17120MH1989PLC054305
Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank, Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.
Website - www.kisangroup.com, Mail id :- cs.kisan@kisangroup.com, Telephone No. 022-42009100/9200

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial results for the Quarter and Half year ended as on 30th September, 2024
(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated					
		Quarter Ended		Half Year ended		Year Ended	Quarter Ended		Half Year ended		Year Ended	
		30-09-2024 Unaudited	30-06-2024 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2024 Unaudited	31-03-2024 Audited	30-09-2024 Unaudited	30-06-2024 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2024 Unaudited	31-03-2024 Audited	
1.	Total Income (a+b)	5,159.11	6,843.27	6,232.45	12,002.38	14,393.29	5,158.51	6,843.27	6,232.75	12,001.78	14,393.29	27,359.47
2.	Profit / (Loss) before tax (1-2)	(47.41)	301.54	(799.12)	254.12	(1,505.99)	(49.19)	299.88	(800.71)	250.68	(1,509.12)	(2,758.64)
3.	Exceptional Items (net) refer item note no.3	-	-	-	-	8						

पुणे विमानतळावरील 99 विमाने उडवण्याची धमकी

पुणे, दि.२४ : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध विमान कंपन्यांना त्यांची विमाने उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत. अशात आता पुणे विमानतळावरील ११ विमाने उडवून देण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या ११ विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. एक्सव्हर्न एका नामांकित एअर कंपनीच्या मॅनेजरला ट्विट करत उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.

PUBLIC NOTICE Claim against Legal Heirs of the property

Notice is hereby given to the public at large that late Mr. Sanjay Vasudor Raut, owner of a Flat No. 004, Ground Floor, Building No. A-3, Rashtriya Mazdoor Anand Nagar (UNIT 2) C.H.S. Ltd., Anand Nagar Dahisar (East), Mumbai - 400068, holding 6 Shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 006 to 010 (both inclusive) under Share Certificate No. 2, expired intestate on 07th January 2022, at Pune. The deceased left behind his wife, son, and daughter as his only surviving legal heirs, namely: 1. Sampada Sanjay Raut (wife), 2. Sarang Sanjay Raut (son), 3. Shalmali Ashish Bacchav (daughter). These legal heirs have absolute equal rights and title interest in the said flat and transferable shares as per the law of succession. All persons other than the legal heirs having any claim or claims against or in the said property or any part thereof are hereby required to make the same in writing to the secretary of Building No. A-3/4, Rashtriya Mazdoor Anand Nagar (UNIT 2), C.H.S. Ltd., Dahisar (East), Mumbai-400068, within 14 days from the publication of this notice. Failure to submit claims within the specified period will result in the flat being transferred to the name of the legal heirs namely, 1. Sampada Sanjay Raut (wife), 2. Sarang Sanjay Raut (son), 3. Shalmali Ashish Bacchav (daughter) without reference to any such claims, and same will be considered as waived or abandoned.

Place: Mumbai
Date: 25.10.2024

PUBLIC NOTICE

This is to inform all the public that my client **SMT. KAMINI SURESH CHAWLA**, Wife of Suresh Chawla, residing at 71/7, Yagnik Nagar, Network Society, Jai Bhawan Meta Marg, Amboli, Andheri (West), Mumbai - 400058 has changed her name from **SHAKUNTALA SURESH CHAWLA to KAMINI SURESH CHAWLA** by Publishing Maharashtra Gazette vide Registrar No. M-242565611 on dated Thursday to Wednesday, October 17 to 23, 2024 and as her name is mentioned as **SHAKUNTALA SURESH CHAWLA** in Share Certificate bearing No. 48 under S.No. 236 to 240 and her name as **SMT. KAMINI SURESH CHAWLA** is mentioned in Aadhar Card, Pan Card, etc. and for the same she has executed Affidavit dated 03.10.2024, duly notarized on 03.10.2024. If there is any legal objection in respect of name of my client shall inform within 15 days from date of publication of this notice otherwise I will consider that there is no claim, interest or objection of any kind.

J. P. TRIPATHI
Date: 25/10/2024 (Advocate High Court, Mumbai)
Office: Abdul Aziz Chawl, 24, Room No.4, L.B.S. Marg, Navpada, Kurla (W), Mumbai - 400 070

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती सावित्री देवी रावत या फ्लॅट क्र. ३, क्षेत्रक्र. ४२२ ची. कु. क्षेत्र, तळखाना, श्री. कॅम्प ऑफिस रोड, भांड्रे (पूर्व), तातका व जिह्वा ठाणे-४०११०५ येथील जागेच्या मालक व रहत्या नावाची. १) ये. धावपत्र विलेख आणि श्री. जोसेफ फर्नांडिस यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक २९.०९.१९९९ रोजीच्या कारनाम्या (विवाह कारनाम्या) आणि २) श्री. जोसेफ फर्नांडिस आणि श्री. जैत सिंग रावत व श्रीमती सावित्री देवी रावत यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक ०३.०९.१९९९ रोजीच्या कारनाम्या आणि हे कारनाम्या दिनांक ०३.०९.१९९९ रोजीचे पावती क्र.ठाणे-४-४४३-९७ (पूर्वीविक्री कारनाम्या हसले) नुसार ठाणे नोंद कार्यालयाचे उपनिबंधकांके नोंद करण्यात आले आणि ३) श्री. जैत सिंग रावत आणि श्रीमती सावित्री देवी रावत यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक १३.०९.१९९९ रोजीच्या मुदला कारनाम्या जो दिनांक १९.०९.१९९९ रोजीचे पावती क्र.१८२१-९९ नुसार ठाणे नोंद कार्यालयाचे उपनिबंधकांके नोंद करण्यात आले (मुक्तता कारनाम्या) आणि आता अर्जाद्वारे हे सदर फ्लॅटच्या १००% मालक आहेत. सदर फ्लॅटच्या द्वितीय पुर्विक्री मुळ कारनाम्या हसला आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक, कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात दुसऱ्यांती पुराव्यांसह त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांतून न्यावयात. अन्यथा अशा व्यक्तीचे दावा सदर मालकाना जागेवरील त्याम केले आहेत असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.
दिनांक: २५.१०.२०२४
दिवाण के. पांढरे (वकील उच्च न्यायालय)
बी/१०९, भांड्रेच्या नगर बी/ इमारत, नवधर रोड, भांड्रे (पूर्व), जिह्वा ठाणे-४०११०५.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आम्हाचे अग्रील श्रीमती नलिनी बाळकृष्ण तंत्री या श्रीमती सुमती श्रेया श्रेया यांची मुली आहे, यांचेकडून पर मालकाना सर्दिका क्र.५०१, ५०२ मजला, मॅट्रोपॉलिटन इमारत, रिडी विन्डी को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लि., १३३ ए, एन.जे. रोड, माहिम, मुंबई-४०००१६, अंतिम प्लॉट क्र.१३३ ए, सी.एस.क्र.७५५ (माग), टी.पी.एस. २, माहिम विभाग, बीएससीचे जी उत्तर आहे, नोंदणी जिल्हा मुंबई या जागेबाबत ये. जे.एच. अंश अर.जे. कन्व्हर्जन (बिळड) आणि श्रीमती सुमती श्रेया श्रेया यांच्या दरम्यान उपरोक्त मालकाबाबत झालेला दिनांक ६ नोव्हेंबर, १९८९ परिष्कार, मुंबई विक्री कारनाम्या हसले आहे. सदर मुळ कारनाम्या हसले आहे आणि सापडलेले नाही आणि श्रीमती नलिनी बाळकृष्ण तंत्री यांनी माहिम पोलीस ठाणे येथे दिनांक २४.१०.२०२४ रोजी तक्रार क्र.१२८५९/२०२२ नुसार तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस, कावदेशीय संस्था यांना आमचे अग्रील श्रीमती नलिनी बाळकृष्ण तंत्री यांचे वकील भाग्यप्रसाद हस्तान्तरणाबाबत दावा/आक्षेप (काही अंशामध्ये) असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीक्यांकेड त्यांचे कार्यालय सदिनांक क्र.७०३, वाव्या प्रिडेशन, वास गॉविंद दास रोड, ४८९ परिष्कार, मुंबई-४०००१६ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १० दिवसांतून न्यावयात. अन्यथा अशा दावा/आक्षेप त्याम/स्वीकृत केले आहेत असे समजले जाईल आणि आवश्यकतेनुसार माध्यमातून त्यांचे नम हस्तांतरणाची प्रक्रिया अग्निलोकून केली जाईल.

व्ही.कदम असोसिएट्स
श्रीमती नलिनी बाळकृष्ण तंत्री यांचे वकील
व्ही.कदम असोसिएट्स प्रो.५८२२९२९९९
दिनांक: २५.१०.२०२४ दिवाण: मुंबई

अ.क्र.	तपशील	एकमेव					एकत्रित				
		३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२३	३१.०३.२४	३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.२३	३०.०९.२३	३१.०३.२४
१	एकूण उत्पन्न	५१९१.९१	६८०९.२७	६३२३.४५	५२००२.३८	५४३९३.२९	५१९१.९१	६८०९.२७	६३२३.४५	५२००२.३८	५४३९३.२९
२	कर, असादात्मक बाबतून निव्वळ नफा/(तोटा)(१-२)	(३७.४९)	३०१.५४	(७९९.९२)	२५४.९२	(१५०५.९९)	(३७.४९)	३०१.५४	(७९९.९२)	२५४.९२	(१५०५.९९)
३						८५४४.९०					८५४४.९०
४	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (३-४)	(३७.४९)	३०१.५४	(७९९.९२)	२५४.९२	(१५०५.९९)	(३७.४९)	३०१.५४	(७९९.९२)	२५४.९२	(१५०५.९९)
५	एकूण सर्विक उत्पन्न/(तोटा)	(६३.३७)	३०९.३३	(७९९.९२)	२७९.९२	(१५८०.९०)	(६३.३७)	३०९.३३	(७९९.९२)	२७९.९२	(१५८०.९०)
६	प्रदायित संपन्न यांचा रकम १०/०- प्रती	११९९६.३१	११९९६.३१	३३८८.३१	११९९६.३१	३३८८.३१	११९९६.३१	११९९६.३१	३३८८.३१	११९९६.३१	३३८८.३१
७	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) (मागील लेखावर्षाच्या तालेबंददमकानुसार)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
८	प्रतिशेअर उत्पन्न (रु.) (सिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
९	मुलगत व सौम्यीकृत	(०.०४)	०.२५	(२.३६)	०.२५	(४.४५)	(०.०४)	०.२५	(२.३६)	०.२५	(४.४६)

टिप:
१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिग्युलॅटर्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरित्या वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतावा आहे. एकमेव व एकत्रित त्रैमासिक/अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.kisangroup.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

टिकाण: मुंबई
दिनांक: २३.१०.२०२४

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that, **MR. NILESH MANSUKHLAL PAREKH**, who is the rightful owner of the Flat No. 3/303, Third floor 4C Pancharatra Co-operative Housing Society LTD. Damodar Park Ghatkopar West Mumbai 400086, he was travelling by BEST Bus No. 7 from Kurla court to Ghatkopar after doing official works and he was carrying alongwith all original documents of the aforesaid property i.e Original Agreement of sale between **EMELLEN BIOTECH PHARMACEUTICALS LTD & MR. NILESH MANSUKHLAL PAREKH (himself)** dated 25/02/2005, Original Agreement of sale between **MALLADI PROJECT MANAGEMENT CENTER PRIVATE LTD & EMELLEN BIOTECH PHARMACEUTICALS LTD** dated 17/04/1997 and original Agreement of Sale between **PARUL ENTERPRISE & MALLADI PROJECT MANAGEMENT CENTER PRIVATE LTD** dated 21/04/1989, AMN-384694 DATED 20/07/1995 when he boarded the BEST Bus all original three documents of the said property was with him but when he reached the Ghatkopar bus stop and alighted, he found that one of its documents original Agreement of Sale between **PARUL ENTERPRISE & MALLADI PROJECT MANAGEMENT CENTER PRIVATE LTD** dated 21/04/1989, missing & lost. Further he made his efforts to trace the documents, but it is lost beyond recovery. Any persons having found the above-mentioned Original Documents in respect to the said property will be rewarded and the same are required to intimate to the below address.
LAPWING GROUP ASSOCIATE ADVOCATES
155, SADIK BUILDING, L.B.S Marg, Kurla West, Mumbai 400070.
MOBILE: 8898140777 / 8779977158

मानप्युस्रम होम फायनन्स लिमिटेड

पुर्वीची मानप्युस्रम होम फायनन्स प्रा. लि.
सीआयएन: युई५२३३६२०१०१०१सीएन३१३१३९, युटिड क्र.३०१२ ते ३१५, २ विंग, कानिका वॉल स्ट्रीट, अंधेरी-कूला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००१९.
मार्गणी
ज्याअर्थी मानप्युस्रम होम फायनन्स लि.चे प्राधिकृत अधिकारी, आमचे नोंदणीकृत कार्यालय ४/४७०९ (जुने) डब्ल्यू/६३एच (नवीन), मानप्युस्रम हाऊस, नवलपरा, विरार, कलक-६८०५६७ आणि मालातील विविध ठिकाणी शाखा आहेत (बाबुडे महाफिन म्हणून संदर्भित) ही कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे आणि सिस्वुटीटायझेअर अँड कन्ट्रोल्लरस ऑफ फिनान्शियल अँड इन्स्युरन्स अँड सिस्वुटीटी इंटरॅट अँड २००२ च्या कलम २ मधील उप-कलम (२) च्या खंड (पा) च्या उप-खंड (४) (बाबुडे कायदा म्हणून संदर्भित) अन्वयेच्या अंतर्गत एक वित्तीय संस्था आहे सहाय्यता अर्थप्यासून क्र.एच.ओ.३४६६ (३) दिनांक १८ डिसेंबर, २०१९ रोजी भारत सरकार, वित्तीय सेवा विभाग, निव्वळ सेवा विभाग, निव्वळ सेवा विभाग, निव्वळ सेवा विभाग, इतर गॅटोधीकारक बांधकाम आणि/किंवा निव्वळसंमत्यांच्या खंडांदासाठी कर्ज देण्याच्या व्यवसायात आहेत आणि खाली दिलेल्या स्तंभ क्र.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदार यांनी महाफिनकडून कर्ज मिळवले आहे आणि महाफिन सरफायसी कार्यालयांत प्रेषित झालेले आणि सिस्वुटीटी इंटरॅट (एफओमेरिट) रुलस, २०१२ अन्वये नियम २ सहकारिता कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, जारी केलेली मागणी खाली नमूद केल्याप्रमाणे कर्जदार/सह-कर्जदारांना सूचनेत नमूद केलेली रकम सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत पुढील व्यक्तीसह प्रत करण्याचे आवाहन करणारी मागणी सूचना, परंतु त्यांच्यापैकी कोणीही नाव विविध कारणामुळे सूचना बजावण्या जाऊ शकल्या नाहीत. त्याव्यतिरिक्त खाली दिलेल्या कर्जदारांच्या माहितीच्या उद्देशाने, या जाहीर सूचनेद्वारे या कर्जदारांना सूचित केले जात आहे.
अ. क्र. कर्जदार/सह-कर्जदार/कण खाते/शाखा
१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
११. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
२९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
३९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
४९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
५९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
६९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
७९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
८९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९०. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९१. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९२. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९३. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९४. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९५. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९६. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९७. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९८. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
९९. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव
१००. कर्जदार मागणारा/सहाय्यता प्राप्त करणाराचे नाव

इंडोको रेमीडीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८.
दूर. +९१-२२-२२६८७९१२०/६२८७९१००० ई-मेल : compliance.officer@indoco.com वेबसाइट : www.indoco.com सीआयएन : L85190MH1947PLC005913

दि. ३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही व सहमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

अ. क्र.	तपशील	स्थायी	एकत्रित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	३९,६५३	४३,२६६
२	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालेक व/वा असामान्य बाबींपर्यंत)	१,३७८	६,९७७
३	कारपुर्वे कार्याधीकरिता निव्वळ नफा (अपवादालेक व/वा असामान्य बाबींपर्यंत)	१,९९९	६,९७७
४	करपश्चात कार्याधीकरिता निव्वळ नफा (अपवादालेक व/वा असामान्य बाबींपर्यंत)	१,२७९	६,९७७
५	करपश्चात कार्याधीकरिता निव्वळ नफा (अपवादालेक/अतिविशेष बाबींपर्यंत) कंपनीच्या भागाधारकांशी संबंधित	१,२७९	६,९७७
६	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालेक व/वा असामान्य बाबींपर्यंत) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	१,२७९	६,९७७
७	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालेक व/वा असामान्य बाबींपर्यंत) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	१,२७९	६,९७७
८	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालेक व/वा असामान्य बाबींपर्यंत) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	१,२७९	६,९७७
९	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखाधीकरिता तालेबंददममधे दर्शविण्यातून	१,२७९	६,९७७
१०	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) (अवार्डिफिकृत)	१,३९१	६,९७७
अ) मुलगत	१,३९१	६,९७७	६,९७७
ब) सौम्यीकृत	१,३९१	६,९७७	६,९७७

टिप:
१. वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विलस्त प्रारुपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारुप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.indoco.com वरील उपलब्ध आहे.

२. वरील निष्कर्षांचे लेखाधीकरण समितीद्वारे पुरावोलोकन माध्यमातून आले होते आणि तिमाही कार्यालय मंडळाद्वारे त्यांच्या दि. २४.१०.२०२४ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात येऊन त्यांची पटनोंदणी करण्यात आली आहे.

मंडळाच्या आदेशाद्वारे
इंडोको रेमीडीज लि. करिता
सहो/-
अदिति पाणंदेकर
व्यवस्थापकीय संचालक

सोलापुरात बाबा मिस्त्री यांनाही विरोध

सोलापूर, दि.२४ : सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार मिस्त्री यांना उमेदवारी मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता सोलापुरातील काँग्रेस पक्षातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी बाबा मिस्त्री यांनाही विरोध दर्शवला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वृहन्मुंबई

सहकारक, झोपडपट्टी, मुंबई, जा.क्र. झोपडा/सह.नि./टि.